

उद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदारासाठी राज्य स्तरावर  
सुलभता कक्ष (Facilitation Centre) स्थापन करणे  
बाबत.. मार्गदर्शक सूचना

महाराष्ट्र शासन  
उद्योग, उर्जा व कामगार विभाग  
शासन निर्णय क्रमांक: ई-बीझ-२०१३/प्र.क्र. ११७/उद्योग-८  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२  
दिनांक १/३/२०१४

पहा-

शासन निर्णय क्रमांक: उ.ऊ.व का.वि.क्रमांक-आयआयआय पॉलिसी-२०१०/प्र.क्र.  
७६८/उद्योग-२, दिनांक २२/२/२०१३

प्रस्तावना

शासनाने संदर्भित दिनांक २२/२/२०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण-२०१३ जाहीर केले आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद ७ नुसार राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छूक असलेल्या गुंतवणूकदारांना शासनाकडून मिळणाऱ्या सवलती, प्रोत्साहने व उद्योग सुरु करण्यास सर्वसाधारणपणे आवश्यक असलेली परवाने, संमती यांची माहिती करून देणे व सक्षम प्राधिकार्यांमार्फत मान्यता/परवाने/संमती मिळविण्याची कार्यपध्दती सहजसाध्य व सुलभ व्हावी यासाठी राज्य स्तरावर एक स्वतंत्र “एकात्मिक सुलभता कक्ष” (Integrated Facilitation Centre) स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार कक्षाची स्थापना, संरचना, दैनंदिन कामकाज, कक्षामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी इत्यादी बाबीसंदर्भात शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :

राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छूक असलेल्या गुंतवणूकदारांना शासनाकडून मिळणाऱ्या सवलती, प्रोत्साहने व उद्योग सुरु करण्यास सर्वसाधारणपणे आवश्यक असलेली परवाने, संमती यांची माहिती करून देणे व सक्षम प्राधिकार्यांमार्फत मान्यता/परवाने/संमती मिळविण्याची कार्यपध्दती सहजसाध्य व सुलभ व्हावी यासाठी राज्य स्तरावर एक स्वतंत्र “एकात्मिक सुलभता कक्ष” (Integrated Facilitation Centre)

स्थापन करण्यास तसेच कक्षाची स्थापना, संरचना, दैनंदिन कामकाज, कक्षामार्फत देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा इत्यादी बाबी खालीलप्रमाणे निश्चित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

**अ) एकात्मिक सुलभता कक्ष (Integrated Facilitation Centre) स्थापना**

राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छूक असलेल्या गुंतवणूकदारांसाठी “एकात्मिक सुलभता कक्ष” महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ, (MSSIDC), कृपा निधी, ९ वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४०० ००९ येथे स्थापन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. सदर कक्ष दिनांक १/३/२०१४ पासून सुरु करण्यात येईल. एकात्मिक सुलभता कक्षाचे दैनंदिन कामकाज सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्ट्या वगळून) कार्यरत राहिल.

**ब) एकात्मिक सुलभता कक्षात देण्यात येणाऱ्या सेवा व कक्षाची कार्यकक्षा**

सदर कक्षाद्वारे राज्यात रु. १० कोटीपेक्षा अधिक गुंतवणूक करणाऱ्या उत्पादक घटकांना (Manufacturing Units) उद्योग स्थापन करण्यासंदर्भात शासनाकडून मिळणाऱ्या सवलती, प्रोत्साहने व उद्योग सुरु करण्यास सर्वसाधारणपणे आवश्यक असलेली परवाने, संमती यांची माहिती व मार्गदर्शन, सल्ला सेवा देणे तसेच उद्योजकांच्या अडचणी दुर करणे इत्यादीसाठी सेवा पुरविण्यात येईल. तसेच उद्योग सुरु करण्यासाठी सर्वसाधारणपणे आवश्यक परवाने/संमती व सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता घेण्यासाठी गुंतवणूकदारांना खालील विभागांशी संबंधित बाबींमध्ये सहाय्य करण्यात येईल.

- १) महसूल व वन विभाग
- २) नगर विकास विभाग
- ३) जलसंपदा विभाग
- ४) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग (ऊर्जा विभाग)
- ५) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग (कामगार विभाग)
- ६) पर्यावरण विभाग
- ७) महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई
- ८) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई
- ९) विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, माझगांव, मुंबई
- १०) विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई
- ११) आवश्यकतेनुसार इतर विभागांच्या सेवा

एकात्मिक सुलभता कक्षाकडून देण्यात येणाऱ्या सेवांची यादी सोबतच्या परिशिष्ट-१ मध्ये नमुद करण्यात आली आहे.

**क) एकात्मिक सुलभता कक्षाचे दैनंदिन कामकाज**

- १) एकात्मिक सुलभता कक्षाचे दैनंदिन कामकाज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आधीन असेल व एकात्मिक सुलभता कक्षाचे प्रमुख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी हे राहतील.
- २) एकात्मिक सुलभता कक्षासाठी आवश्यक अधिकारी/कर्मचारी यांची नियुक्ती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व संबंधित सल्लागार यांचेकडून केली जाईल.
- ३) औद्योगिक विकास महामंडळ व संबंधित सल्लागार संस्था यांनी कक्षाच्या कामकाजाबाबत संदर्भित शासन निर्णय दिनांक २२/२/२०१३ मधील परिच्छेद ७ मध्ये नमुद केलेल्या बाबी विचारात घ्याव्यात.
- ४) विशाल व मोठ्या उद्योजकांनी प्रकल्पासाठी लागणारे परवाने/ना हरकत प्रमाणपत्रे इत्यादी बाबींसाठी उद्योग घटकाने एकात्मिक सुलभता कक्षाकडे ई-मेलद्वारे अर्ज करणे आवश्यक राहिल.
- ५) एकात्मिक सुलभता कक्षाकडे प्राप्त होणारे अर्ज संबंधित विभागाच्या संपर्क अधिकार्याकडे हस्तांतरित करण्यात येतील व त्याची प्रत सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना पाठविण्यात येईल.

**ड) प्रधान सचिव (उद्योग) यांचे अध्यक्षतेखाली विभागीय समिती -**

एकात्मिक सुलभता कक्षाच्या दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्रधान सचिव (उद्योग), यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे विभागीय समिती स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

- |   |   |            |
|---|---|------------|
| १) प्रधान सचिव (उद्योग)   | - | अध्यक्ष    |
| २) विकास आयुक्त (उद्योग)  | - | सदस्य      |
| ३) मुख्य कार्यकारी अधिकारी,<br>महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ    | - | सदस्य      |
| ४) सह मुख्य कार्यकारी अधिकारी,<br>महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ | - | सदस्य सचिव |

प्रधान सचिव (उद्योग) यांच्या अध्यक्षतेखालील सदर समिती प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी एकात्मिक सुलभता कक्षात प्राप्त झालेल्या प्रकरणांचा आढावा घेईल. समितीच्या बैठकीसाठी एकात्मिक सुलभता कक्षासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व विभागाचे समन्वयक (Nodal Officers) उपस्थित राहतील. समन्वयक अधिकाऱ्यांची यादी सोबतच्या परिशिष्ट-२ मध्ये नमुद करण्यात आली आहे. प्रधान सचिव (उद्योग) क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी Video Conferencing व्दारे संपर्क साधतील. त्यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी व विभागीय उद्योग सह संचालक व आवश्यकतेनुसार संबंधित विभागांचे समन्वयक हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयात उपस्थित राहतील.

ई) मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती-

एकात्मिक सुलभता कक्षाकडील प्रलंबित प्रकरणावर विचार विनीमय करून निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

- |  |   |            |
|--|---|------------|
| १) मा. मुख्य सचिव  | - | अध्यक्ष    |
| २) सर्व संबंधित विभागाचे सचिव/प्रधान सचिव /अपर मुख्य सचिव        | - | सदस्य      |
| ३) प्रधान सचिव (उद्योग)  | - | सदस्य      |
| ४) विकास आयुक्त (उद्योग)   | - | सदस्य      |
| ५) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ    | - | सदस्य      |
| ६) सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ | - | सदस्य सचिव |

सदर समिती ३ महिन्यातून एकदा एकात्मिक सुलभता कक्षाकडील प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घेईल. समितीचा सदर निर्णय संबंधित विभागांवर बंधनकारक राहिल.

फ) मा. मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली समिती -

राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छूक असलेल्या गुंतवणूकदारांच्या अडचणी व त्या संदर्भात एकात्मिक सुलभता कक्षाने केलेले कामकाज, उद्योगांच्या समस्या व उपाययोजना या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती स्थापन करण्यात येत आहे.

- १) मा. मुख्यमंत्री - अध्यक्ष  
२) मा. मंत्री (उद्योग) - उपाध्यक्ष  
३) प्रधान सचिव (उद्योग) - सदस्य सचिव  
४) आमंत्रित - आवश्यकतेनुसार संबंधित विभागाचे मंत्री  
५) आमंत्रित - आवश्यकतेनुसार संबंधित विभागाचे सचिव/  
प्रधान सचिव /अपर मुख्य सचिव

ग) एकात्मिक सुलभता कक्षाचा पत्ता, फोन नंबर इत्यादी माहिती

पत्ता	महाराष्ट्र राज्य लघुउद्योगक विकास महामंडळ, (MSSIDC), कृपा निधी, ९ वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४०० ००१
फोन नंबर	०२२- २२६२२३२२ ०२२-२२६२२३६२
ई-मेल आयडी नंबर	ifc@mahaebiz.com

२. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०३०३१६१४४०४३१० असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

दा. अं. कुलकर्णी

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
२. प्रधान सचिव (नवि-१) नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
३. प्रधान सचिव (जलसंपदा-२) जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

४. प्रधान सचिव (ऊर्जा), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
५. प्रधान सचिव (कामगार) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई
६. सचिव (पर्यावरण), पर्यावरण विभाग, मंत्रालय, मुंबई
७. सदस्य सचिव, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, मुंबई
८. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
९. विक्रीकर आयुक्त, विक्रीकर भवन, माझगांव, मुंबई
१०. विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मंत्रालय, मुंबई
११. सर्व विभागीय आयुक्त
१२. मुख्य कार्यकारी अभियंता, महावितरण, प्रकाशगड, बांद्रा (पुर्व), मुंबई
१३. सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई
१४. सर्व जिल्हाधिकारी
१५. सर्व विभागीय अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य
१६. उद्योग सह संचालक, मुंबई विभाग, कोकण विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व अमरावती विभाग.
१७. सर्व महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र
१८. संबंधित विभागाचे संपर्क अधिकारी.

प्रतिलिपी-

- १) मा. मुख्य सचिव यांचे वरीष्ठ स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- २) प्रधान सचिव (उद्योग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई

ANNEXURE I

Services to be made available through Single window on Investor Facilitation Cell.				
	Sr. No.	Govt Department	Office/Authority	Service
For units Located in MIDC area	1	MIDC	Land Deptt	Land Allotment
	2		SPA	Building plan Approval
	3		Land Deptt	Mortgage NOC
	4		Fire Deptt	Fire Approval (Prov)
	5		Fire Deptt	Fire Approval (Final)
	6		Engg Deptt	Drainage Connection
	7		Engg Deptt	Water Connection
	8		Engg Deptt	Electrical connection NOC
For units Located outside MIDC area	9	Industries Deptt	DI	BTAL Permission for agri land>5 ha
	10	Revenue	Collectorate	N A Permission for agri land
	11	UDD	UDD	Zone Change for agri land under BTAL
	12		Town Planning	Building plan Approval
	13		Maharashtra Fire Services	Fire Approval (Prov)
	14		Maharashtra Fire Services	Fire Approval (Final)
	15	Irrigation	Irrigation Deptt	Water availability consent
Compulsory for all units	16	Industries Deptt	DI	Stamp Duty Exemption
	17		Ind-8	Approval of Mega Project
	18	Env Deptt	MPCB	Consent to Establish
	19		MPCB	Consent to Operate
	20		Env Deptt	Environment Clearance for BUA>20000sqm
	21	Labour Deptt	DISH	License under Factories Act 1948
	22		DISH	Building plan Approval
	23		Labour	Permission for contract labour
	24		Labour	Boiler permission
	25	Finance Deptt	Sales Tax	CST Registration
	26		Sales Tax	VAT Registration
	27		Sales Tax	Profession Tax Registration
	28	Energy Deptt	MSEDCL	Power Connection
	29	PWD	Elect Inspector	Line Charging NOC

**परिशिष्ट-२**

**एकात्मिक सुलभता कक्षासाठी नियुक्त करण्यात आलेल्या संबंधित विभागांच्या संपर्क अधिकाऱ्यांची यादी**

अ.क्र.	संपर्क अधिकाऱ्याचे नांव व पदनाम	संपर्क अधिकाऱ्यांचा विभाग
१	श्री. बा. सो. कोळसे-पाटील, भा.प्र.से, सह सचिव (कामगार)	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई (कामगार विभाग)
२	श्री. एच. एच. गांगुर्डे, सह आयुक्त विक्रीकर	विक्रीकर विभाग, विक्रीकर भवन, माझगांव, मुंबई
३	श्री. अ. र. परशुरामे, शास्त्रज्ञ, श्रेणी-२	पर्यावरण विभाग, १५ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालय, मुंबई
४	श्री. एस. व्ही. पाटील, विशेष कार्य अधिकारी (आयटी)	उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय इमारत, २ रा मजला, मंत्रालयासमोर, मुंबई
५	श्री. य. का. भदाणे, कार्यकारी अभियंता व अवर सचिव	जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
६	श्री. राजन कोप, सह सचिव	नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
७	श्री. अमर दुर्गुले, उप प्रादेशिक अधिकारी, मुंबई-१	महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, प्रादेशिक कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज मंडई, म्यूनिसिपल मार्केट बिल्डिंग, ४ था मजला, माता रमाबाई आंबेडकर रोड, मुंबई-४०० ००१
८	श्री. सु. भि. पाटणकर, उप सचिव	महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
९	डॉ. मु. सो. केले, कार्यकारी अभियंता, महावितरण, मुंबई	प्रकाशगड, महावितरण कंपनी, बांद्रा (पु.) मुंबई
१०	श्रीमती शारदा पोवार, महाव्यवस्थापक (भूमी), एमआयडीसी, मुंबई	महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई